# 22 INTERNATIONAL

CHRISTCHURCH CALL

# Macron and Ardern meet Twitter, Facebook, Google on hate speech

THE LEADERS OF France and New Zealand led a summit with representatives of major global technology companies in Paris Wednesday, as governments and Silicon Valley grapple with con-taining hate speech and incite-

(Formerly Known as Vakharia Power Infrastructure Limited) Regd. Office 67. Regent Chambers, 208. Nariman Point, Mumbai: 400 021. CIN No.L40102MH2011PLC221715

Sd/-Jitendra K. Vakharia Place : Mumbai CEO & Director Date : 14th May, 2019 (DIN: 00047777)

**e** vedanta

SGL106414

Place: Gurugram Date: May 16, 2019

French President Emmanuel
Macron and New Zealand Prime
Minister Jacinda Ardern, were
joined by Jeaders from the UK
and Canada and others to approve a push dubbed the
"Christchurch Call."The US withheld a formal endorsement on concerns about restricting free

ecn. Attendees, including representatives from Facebook, Twitter and Alphabet, pledged to use and develop laws, algorithms and direct intervention to curb the pro-motion, amplification and distribution of violent ex-

Balashri Commercial Limited

200, Namena Peint, Murana-400 (2r. CN N. N. J. 100 (2017) (1) (2017) (20 nsider and take on record the Audited Financia. Issults for the quarter and year ended March 31, rww.vakharia.in. and a www.bseindia.com.
For IND Renewable Energy Limited (Formerly Known as Vakharia Power Infrastructre Limited) Sdf-

mercial Limited Sd/-Rajesh Nuwal

Rajesh No VEDANTA LIMITED

IOTICE is hereby given that the following Share Certificates of face value Re.1/- of the Company as per details give

From

866343344

AZEEM INFINITE DWELLING INDIA PRIVATE LIMITED G M Pearl No. 06, BTM Layout, 1st Stage, 1st Phase, Bangalore - 560 06

Extract of Unaudited Half Yearly Statement of Profit and Loss for the year ended 31st March, 2019

Half year ended 31st March,

2019

(1,87,72,240)

(1,85,37,726)

(2,34,514)

1,00,000

(1,853.77)

The above is an extract of the detailed format of the unaudited financial results for the half yearly ended 31st March 2019 filed with the Stock Exchange Under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) 2015 Regulations, 2015

Development Company Ltd.

Regd. Office: 11th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi -110001 [CIN: L13100DL1976PLC188942] Telephone No.: 91 43521200 Fax: (011) 41501333 Website: www.landmarkproperty.in E-mail: info@landmarkproperty.in

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2019

The detailed unaudited financial results is also available on the Bombay Stock Exchange

LANDMARK Landmark Property

Net Profit/(Loss) for the period (before Tax &

Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional Items)

Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional Items)

Total Comprehensive Income for the period [comprising profit/(Loss) for the period (after tax and Other Comprehensive Income (after tax)

Equity Share Capital (Face Value of Re. 1/- each)

Earnings Per Share (Face Value of Re. 1/- each) (not annualised)
(a) Basic (in Rs.)
(b) Diluted (in Rs.)

eserves (excluding Revaluation Rese

-

ublication of this Notice, we shall consider issue of Duplicate Share Certificates thereof

833653

Jitendra Shah

Mukesh Shah

G P Karano... Suman Karandik Avinash Govind

Net Profit/(Loss) for the period (before tax exceptional and/or extraordinary items)

Net Profit/(Loss) for the period (after tax, exceptional and/or extraordinary items)

Profit/(Loss) from continuing operations

Paid-up equity share capital (FV @10/-)

Earnings per Equity Share

Diluter

in reported LOST/MISPLACED and if NO OBJECTION is received within 15 days from the date of

866343543



extremist who'd posted racist manifestos online and ther live-streamed his rampage Facebook and Alphabet's binding.

The call comes after the re widely criticised

for failing to quickly remove

the initiative that in-cludes transparent reporting of inci-dents, research of "technical solutions to prevent" the up-load and dissemina-

March 15 mosque shootings in Christchurch, New Zealand, in which 51 people were killed by a right-wing

KAMARAJAR PORT LIMITED (A Mini Ratna Govt. of India Undertaki Chennai - 600 120 CIN: U45203TN1999GOI043322

EXPRESSION OF INTEREST (EOI) amarajar Port Limited invites EOI from applicants for articipating in Handling Chemicals, Edible oil etc at Dock basin of Coal berth-3 & 4 at KPL For details visit: www.kamarajarport.in

1/-

For Vedanta Limite

2018

11,90,540

3,18,950

8.71.589

1,00,000

(Rs. In Lakhs

269.3

62.7

62.7

52.5

Year ended

108.88

22.12

22.12

17.21

1,341.43

4.783.79

Half Year ended 30th September, 31st March,

2019

1,74,55,192

1.71.43.744

3,11,448

1,00,000

Open to

expanding

US Supreme

Court, says Kamala Harris

forts to reshape the federal courts with aboven constructives, which has been one of President Donald Trump's most significant actions. Many Democrats remain angry with Senate Majority Leader Mitch McConnell for refusing to allow a hearing on President Barack Obama's Supreme Court nominee in 2016 and holding the seat open for Trump to fill with Justice Neil Gorsuch. Brian Fallon, who runs the liberal judicial advocacy group Demand justice, said Wednesday's comments are "a welcome signal from Harris' amid efforts in consensative states to create a court case that could over-turn the logs."

turn the Roe v. Wade abortion rights ruling.—BLOOMBERG

CENTRAL RAILWAY

STRIPPING OF POWER PACK COMPONENTS OF DIESEL POH LOCO Name of Work: Stripping of Power Pack Components of Diesel POH Loco at Diesel Loco Shop (Cry.: 40 Loco) Approx. Cost : 7 43.70,72%. Cost of Tender Form : ₹ 3.000/-. EMD : 87.40%. Completion Period : Eighbeen 678.40%.

₹ 87.400°-. Completion Period: Eighteen Months. The time and date for submission of tenders will be up to 11.00 hrs. on 60/60/£2019. Complete details of E-tender is available at official Railways Website http://www.irpsa.gov.in The complete documents can be downloaded from the website. The details of tender is available in the "Notice Board" of the Chief Workshop Manager, Parel, Mumbai -400.012.

Open Tender Notice No.

Parel, Mumbai - 400 012 Open Tender Notice No. PR-DLS-PP-19-20-436 Dt. 13/05/2019 All India Security Helpline 182

IndiaNivesh Limited

NOTICE is hereby given that pursuant he Regulation 29 and 47 of the SEBI (Listin Obligations and Disclosure Requirements Regulations, 2915, a Meeting of the Soard Directors of the Company will be held on Thursday May 30, 2918 at 305 pm. at the Registers Office of the Company to consider and take of soort the Standalone and Compidaded Livers

DEMOCRATIC PRESIDENTIAL
CANDIDATE Kamala Harris said
on Wednesday she's open to expanding the US Supreme Court,
accusing Republicans of creating
a "crisis of confidence" in the nation's highest court." an interesting in having that conversation," the California senatorsaidin
Nashua, New Hampshire, in response to a question about
whether she favors adding as
many as four seats to the court. violen extremist contently or to promote 'credible and positive alternatives or counter-narratives,' according to an embargued version of the call.

Twitter chief executive officer lack Dorsey, facebook vice president for global affairs and communications Nick Clegg and Gogle chief legal officer Kent Walker attended the meeting, according to the French presidents officer.

"At the end of the day, everyone will be judged on their actions,' Arderntold Le Monde inan interview published Wednesday.

Attendees also included UK Prime Minister Theresa May, Canadian Prime Minister Justin Trudeau, Itish Premier Leo whether she favors adding as many as four seats to the court.
"I'm open to this conversation about the conversation about the conversation about the conversation about the conversation and the court and limiting the number of nomines for any particular president. Harris's temats reflect growing demants by progressive activists to combat Republicanel forst to reshape the federal courts with young conservatives, which was one conversations and the conversation and the

Canadian Prime Minister Justin Trudeau, Irish Premier Leo Varadkar and Jordan's King Ab-dullah IJ, as well as epresenta-tives from Amazon, Microsoft and Vivendi Sa's DailyMotion. The White House said that while the USIs' not currently in a position to join the endorse-ment, we continue to support the overall goals reflected in the call. We continue to be proactive in our efforts to counter terrorin our efforts to coun ist content online while also continuing to respect freedom of expression and freedom of the press."

tion of hate speech, the use algorithms to "redirect users from (terrorist and SINTEX SINTEX INDUSTRIES LIMITED

NOTICE

### NOTICE

### TATA MOTORS LIMITED

e said securities/appurcuments in definition of the said securities sho person who has a claim in respect of the said securities sho such claim with the Company at its Registered Office within from this date, else the Company will proceed to issue duplic icate(s) without further intimation.

Name(s) of holder(s) and jt. holder(s) if any	Kind of Securities and face value	No. of Securities	Distinctive number(s) From To
Srichand Bajaj, Shamsunder Jairamdas Bajaj	Ordinary Shares of Rs. 24 each	2080	15943901 - 15945980
	S	hamsunde	r Jairamdas Bajaj

Formerly known as GOVIND ORGANICS NOUSTRES LIP LEPN. AAPOR! C41, Green Park I, Magap Patta, Mundowa Rood, Haddapsar Para 411028 Email: harmathylgaviansasyancom Teleptones 02637-227019. BEFORE THE REGISTRAN OF PUNE MINISTRY OF CORPORATE AFFAIRS IN THE MATER SECTION 13(3) OF THE LIMITED LIABLITY PARTICHERIPH ACT, 2019, AND RULE 17 OF THE LIMITED LIABLITY PARTICHERIPH ROLLES, 2009

AND RULE 17 OF THE LIMITED LIABILITY PARTNERSHIP RULES, 2006.

Notice is heavily given to the greamen judic in that the above suit LD proposes to pipilation to the Regulatrar of Companies. Pure under section 13 (3) of the Limited in the state of the proposes to the State of Land and the State of Coding in Regulater of the form the "State of Charles the Regulater of the form the "State of Charles and the State of Coding and as approved by the point of the State of Coding and the Sta 9. For and on behalf of the Applicant
YASH SPECIALITY CHEMICALS LLP
(Formerly known as GOVIND ORGANICS INDUSTRIES I I D.

ORGANICS INDUSTRIES LLP) SD-Pritesh Subhashchandra Patel Designated Partner

### Gillette India Limited

CIN: L28931MH1984PLC267130

Regd. Office: P&G Plaza, Cardinal Gracias Road,
Chakala, Andheri (E), Mumbai 400 099

Tel: (91-22) 2826 6000; Fax: (91-22) 2826 7337

Email ID: investorgil.im@pg.com; www.pg.com/en\_IN

issued by the Company are stated to be lost / misplaced and the registered holders thereof have applied to the Company for issue of duplicate share certificates.

Follo	Name of the Shareholder	Share	Distinctive	No. of	
No.		Certificate No.	From	To	shares
15010	Narain Das Mukhija	41430	10622562	10622571	10
		65120	11787747	11787756	10
25419	V Gopalakrishnan	46232	10663377	10663386	10
		69922	11828562	11828571	10
25575	G Saraswathi	46301-46302	10664096	10664115	20
		69991-69992	11829281	11829300	20
25505	G Meenakshi	46277-46278	10663875	10663894	20
		69967-69968	11829060	11829079	20
27109	Pritam I Gandhi	47155-47156	10674544	10674554	11
		70845-70846	11839729	11839739	11

The public is hereby warned against purchasing or dealing in any way with the above share certificates. Any person(s) who has/have any claim(s) with the Company in respect of the said share certificates should lodge such claims at its registered office at the address given above within 15 days of the publication of this notice after which no claim will be entertained and the Company will proceed to issue duplicate

> Gagan Sawhney Chief Financial Officer

# Trump to delay auto tariffs amid EU, Japan trade talks

BLOOMBERG Washington, May 15

PRESIDENT DONALD TRUMP is poised to delay a decision by up to six months to impose auto tariffs six months to impose auto taritis to avoid ablowing up negotiations with the EU and Japan and further antagonize allies as he ramps up his trade war with China, according to people close to the discussions.

Trump faces a May 18 dead-Trump faces a May 18 dead-ine over how to proceed with his threat to slap a tariff of as much a 52% on imported cars and a parts in the name of US national security. The news was welcomed by an equities market that has been equities market that has been controlled by renewed trade con-cerns since last week. CM de-ferred comment on the tariff de-cision, delay to indust.

cision delay to industry representatives, while Ford declined to comment and Fiat Chrysler couldn't be immediately

reached.

Trump, who is due to make a state visit to Japan later this month, remains the wild card, according to people close to the discussion. Trump and as mall group of aides including Commerce Secretary Wilbur Ross and tred adviser Peter Navarro are seen to be in favour of the new import duties against the advice of other advisers.

advisers.

But people close to the discussions say even advocates of tariffs are still debating the scope of any action, complicating the discussions. Other advisers including US Trade Representative Robert Lighthizer, who is leading the ne-

Trump and a small group of aides, including commerce secretary Wilbur Ross and trade adviser Peter Navarro are seen to be in favour of the new import duties against

the advice of other

gotiations with the EU and Japan, gotations with the EU and Japan, have been urging Trump to post-pone a decision, according to ad-ministration officials and other people familiar with the deliber-ations.

At a White House meeting on Tuesday officials firmed up the decision to delay tariffs for up to to 180 days, according to two people familiar with the deliberations. Sondesponel for Ross possible familiar with the deliberations.

Spokespeople for Ross and Lighthizer did not immediately respond to a request for com-ment, and the White House de-

ment, and the white House de-clined to comment.

Trump last year ordered a
Commerce Department investi-gation into whether imported
cars and parts posed a threat to
US national security and he was

US national security and he was presented with a final report laying out a series of recommendations in February. The findings weren't publicy released.

According to people who have seen the report, the justification for auto tariffs is not that the imports of whelices and auto parts are a threat to national security, but it is the portion they contribute to the overall US trade deficit that could cause harm. deficit that could cause harm

Regd. Office: 1705, 17th Psuu, Lodha Supremus Senapati Bapat M Lower Paral Mumbai 400013 CIN: L51909MH1983PLC267003 Tel No.: 022 62406240, Fax: 022 624

**EAST COAST RAILWAY** 

**ENGINEERING WORKS** 

Approx Cost of the Work: ₹ 160.25 Lakhs

PRIMA PLASTICS LIMITED
(CHI - 122260001939PL0001470)
Reg. 00: 98 / 4. Prima House,
Damas Indi. Estate, Addays, Hara Branas Indi. Estate, Addays, Hara Branas Indi. Estate, Addays, Hara Branas India. Estate, Associated Section 10: 2018
Left 2009 - 2220445 Faz (200 - 2221845
E-mail: Horsebot(@primaplastics.com
WOTICE
Pursuant to Regulation 29 read with
Regulation 47 of the Securities and
Exchange Board of India (Listia)
0 bil gallotion 3 and 0 listo Goard of India
(Listia)
Constitutions and 0 listo Goard of India (Listia)

D Fligations and Disclosis Requirements) Regulations, 2015 No is hereby given that the Meeting of Board of Directors of the Company with held on Wedensday, 22" May, 2019, inter-alia, consider and approve Audited (Sahadahoe and Consolidar Financial Results for the quarter / yended on 31" March, 2019 and consider and recomment payment final Dividend on Equity Shares. File No. DRM/Engi/KUR/19-20/
E-Tender/08, Dt. 10.05.2019
(1) Tender Notice No. -- Tender CEN-KUR.
3-2019, Dt. 02.05.2019
Description: UP-GRADATION OF PIT
LINES OF C OA CHING DEPOT
RIURAMESWAR.
Approx Cost of the Works 7:18.28 Lakins.
EMD. ₹ 5.89.100/-. Cost of Tender Form.

The information contained in this notice is also available on the website of the Approx Cost of Der Words 7 19.8 28 kbs/ 2. 60,960-Cost of Linede Form 71,800-Cost of

Chairman DIN No.: 00166520

re quater ende Mach 31, 2015 and reference of the Company of the C

ASIAN STAN

Registered Office: 114-C, Mittal Court, Nariman Point, Natural Tel No. 1912 Edward Tel No. 191 ASIAN STAR COMPANY LIMITED

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015, NOTICE is herebry given that the Meeting of Board of Directors of the Company with be held on Wednesday, May 22, 2019 at the registered office of the Company, to consider and approve the Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company and to consider recommendation of final dividend, if any, for the year ended 31<sup>th</sup> March.

Sd/-Dinesh T Shah DIN:00004685 Chairman & CFO Corigenda issued for this tender.

Divisional Railway Manager (En PR-80/K/19-20 Khurda R

Notice for Leasing of SLRs/LWLRRMs of Mail / Express and Passenger Trains Originatin from Mumbai Division

Various tender notifications for Leasing of SLRs/LWLRRMs of Mail / Express Trains Originating from Mumbai Division have been uploaded on website www.ireps.gov.in Hence, the tenderers are requested to visit the website www.ireps.gov.in to know the details of trains & SLRs/LWLRRMs available for Leasing.

Date & Time of Submission of Tender - 14.30 hrs. on 04/06/2019



### f centralrailwayindia Central\_Railway 🔘 Central\_Railway FAIRDEAL FILAMENTS LTD

egd. Office:, 3rd Floor, Dawer Chambers, Nr. Sub-Jail, Ring Road, Surat – 395 0 Tel No.: +91-261-4190200 Fax: +91-261-263 5550 E-mail: info@shahlon.com Website: www.shahlon.com | CIN: L17110GJ1990PLC013771

Notacis hereby given, pursuant to Regulation 47 reads with Regulation 23 and 33 of the SEBI (Listing Obligations & Dischuser Requirements). Regulations, 2015, that the SEBI (Listing Obligations & Dischuser Requirements). Regulations, 2015, that the contraction of the decircular regulations and the contractions of the contrac

Under authority of the Board of Directors of Fairdeal Filaments Ltd.

-

# LAND FOR SALE

ALIBAG Burumkhan 4 : 4 Guntha Land With 3BHK 2400 sq. ft. Bungalow For Sale Mango, Coconut Trees, Compund, Gate, Water. Contact- 9225541461/ 9226420715.

PRIME Location In Alibag 2350 sq. ft. Carpet Ideal For Restaurant, Bar, Clear Title, Water 24 Hrs. Commercial Meter Available For Rent/ Lease, Contact Lease. Contact-9225541461/ 9226420715

### "IMPORTANT"

# Note: There were no exceptional items during the quarter and year ended 31st March, 2019.

The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results is availation on the stock exchanges websites, www.nseindia.com an www.bseindia.com and on the company's website www.landmarkproperty.in

1,341.43

27.54

(26.93

(26.93)

(14.26)

1,341.43

Gaurav Dalmia Chairperson & Managing Director

---

-

## CAUTION

CAUTION

The General Public is hereby notified and cautioned about the instances which has come to our notice. Many people are getting telephonic calls by persons impersonaling as authorized representatives of GTL Infrastructure Limited ("The Company") by using fee 10. Interther had, lake website. These people instruction mover public to deposit money in the bank account created by them for fraudulent purpose just to authorized money. The general public to therefore authorized representatives or agents of The Company. The Company does not authorized representatives or agents of The Company. The Company does not authorized representatives or agents of The Company. The Company does not authorized representatives or agents of The Company. The Company does not authorize any person/presentatives/part to make any telephonic calls or seed such mail to deposit amounts in individual bank accounts towards installation of telecom towers on buildings is, individual polics or agricultural land in any state or in any part of India.

any part on income.

If public all large eleritaries such fake calls or offer then, The Company shall not be responsible in any way for any such fraudulent acts or noidents and compains. In this regard with the selection of the Centrager, All stands also mails are fake with the sole intention of cheating the public at large. Public should inform contact Company in case they get any such demand from person's claiming to be authorized representative of the Company along figurinta.com



GTL Infrastructure Limited

GTL Infrastructure Limited

GTGL Wiscon, 3° Floor, ES II, MIDC, TTC Inclustrial Area,
Mshape, Navi Murmbai-400 710, Maharasthta, India.

Tel: 912 8829 3500 | Fax-91 8829 3505 |
Website: www.gtlinfra.com | CIN-L74210MH2004PLC144367

पब्लिक टस्टस नोंदणी कार्यालयात बृहन्मुंबई विभाग, मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३, डॉ. ॲनी बेझंट रोड, वस्ळी, मुंबई– ४०००१८. जाहीर सूचना चौकशी

बदल अहवाल क्र. डीवायसीसी/३६३०/०५ बद्धा जरुभार हुन जनात ..... द्वारे दाखल श्री. ई. पी. बासु ''श्री नारायण मंदिर समिती'' च्या बाबतीत पी.टी.आर. क्र. एफ-११८५ (मुं.)

प्रति, हितसंबंध असलेले सर्व संबंधित:-

1614क्ष असलत सर्व सर्वाधत:ज्ञाअर्थ बोल नवार अर्थास सी. ई. पी. वासु वंती वरील नवारका ट्रस्टका नेरिक ह्यातित वर्गिलेल्या फिक्कती आणक्याताठी आणि उप धर्माद्य आपुक, कुलमुंब कियान, मुंखं योगी चीकती क्षणवाराठी महाराष्ट्र पिकिक ट्रस्त और, १९५० क्या करता २२ अन्यये वरील बदल अस्तात दायल केला आहे रुक्तवं १) धार्तील साट् सिककत ही ट्रस्ती मिळकत आहे की नाही आणि ट्रस्टका नांवे विची नोंटणी होक सकेल करत

हिंड शकेल काव.

[मळळतीचे वर्णन :
फलंट क्र. सी/०२, मोहळ अपार्टमेंट, सल्हें क्र. १२८, हिस्सा क्र. १, मनवेलपाडा रोड,
विसार (बृद्ध), मोजबार्धित १३५५५ ची. भी. ये वर्ष ते माग आणि विचान, मृत्य ह.
२,८०,१२५/ —
स्टर जाहीर पूचना प्रीत्योपम् ३ विष्वसात्र येथील वर्षोतः उद्वेशित कर्जालयाच्या पत्यावर पोपोचेन आग प्रत्योजी पुरायांच्या व्यावना काकी असल्यात कुम्बी हरूसा साट कर्णावाठी तुम्हाता बोलांकियाकी सह आहे. त्यानंतर प्राप्त शालेला हरकती विचारत वेतन्त्र वाणा नाहीति. बालाविष्यासाठा संद आहे. त्वानंद ग्राग्न हालल्या हरूजा विषयाठा प्रतत्वा जाणार नाहात. त्याअर्थी विहित देळेळ तर हरकता ग्राम न झाल्यास वरील चीकजीसाठी क्रणाचीही हर नसल्याचे गृहित धरण्यात वेईल आणि योग्य आदेश मंत्रूप करून ती निकाली कारण्यात वेईल. माइन्या हरने आणि धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र ग्रज्य, मुंबई यांच्या शिक्क्याने दिले सदर दिनांक ०८ मे, २०१९.



रिक्षर्व किंगत : क. १,३०,००,०००,०० (कायये एक कोटी तीस लाख फक्त) (बीडी/पीओ/बीसी ''लक्ष्मी विलास बैंक, फोर्ट – अकाकंट अनित फूडस प्रायवेट सिमिटेड यांच्या नावाने.)

बृहन्मुंबई विभाग, मुंबई.

दि सेक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) शियम २००२ च्या नियम ८(६) व १ (अश्वत) खाली अथल मालमकेच्या जाहिर तिसावाच्या आमंत्रकारसाठी इ-तिसावाची /विक्रीची नोटीस. माम दंत अहें, वी धानी वर्गन केव्या अपन आपनेची विही, विद्वादित्यकार की शिक्तुरात अध्य अध्यानीयता और गर्के विद्या २००२ च्या आणि क्षांत्री विरुद्ध (एक्सिटी) शिक्रा कर चारा कार्युर्धीयों, वाले के बेक्सम सालचार —निवाहाई, वाले कुट केव्या सालवाच

ह-सिलावाची तारीख व वेक: ३१.०५.२०१९, दुमारी ३.०० ते ५.०० या वेळात, अनेस्ट मनी डिगॉडिंग्ट (झ्पस्डी) स्वीकारच्याची संवदची तारीख, वेळ व टिकान: ३०.०५.२०१९ दारारी ५.०० वानेपर्यंत, रक्षमी विशास बँक, फोर्ट मुंबई ताखा 'भारत हाकमा १०४। बी. एस. मार्ग ।फोर्ट ।मुंबई – ४००००१ येथे. फोन ०२२–२२६७२२४४ / २२६७२२४५

कहा (प्रधा) क्या अना संक्षा सामानक, मार-जन्मक कामा सुन प्रधान कामा वाचना । प्रभाव प्रमाणिक कहा आपनेट विनिष्टे, कोचिंद क्षित्रमां का अभित ने (१५), ६ वा मतता शिवाई प्रधान, मति को आँ इंडिएयन इस्टेर, मतेज, अभी कुली कोचक, अभी (१), पूर्वी - १०००९६ कामेंट कीची ने ३-१५, कामी तिथित्र में ने और, कामित मीसाटी, ३ वा मतता, नेन वंड, तोकावाला कीचीना, अभी (१), पुर्वेद्ध २००६३,

ons. In के कि पट...

Common west where the graph which common every below first of Frenchism s was frenches greath ergs of stages about that if the first stages are sent to the common that the common that

(🛊) लक्ष्मी विलास बँक समाराज्य स्वाप्त प्राप्त प्रवेश हार्य हार्य स्वाप्त प्रविच हार्य हार हार्य हार

# BACIL PHARMA LIMITED

NOTICE d on Wednesday, Z - May, 2019 to, et al., consider and approve the Audited and earlier and Vear ended 31 March, 2019 and rear and Vear ended 31 March, 2019 to State 1 March, 2019 to State 2 March, 2019 to S

मद्रास येथील न्यायञ्चवस्थेच्या उच्च न्यायालयात (साधारण मूळ दिवाणी न्यायाधिकरण)

(साधारण पृष्ठा (द्वाणा न्यावापकरण) अर्ज के, 8680 सन 2017 खबाद आणि समेर अधिनिवस, 1996 च्या क्रमणात आणि दिनांक 24.12.2015 रोजीचा कर्ज करार के, एक्सपाराव्यवुस्तरकर्नी0000158889 अंग्रीत ब्रद्धान्तकार ने ने ने ने स्वत्यक्षित क्षेत्र क्षेत्र प्रमुक्ति हर्ने अर्जन ब्रद्धान्तकार केंग्रीति ही, आणि क्षी. भाउत्साहेक स्तृ वास्यव योध्याति श्विवादणा अपनेति हैं। में नोशांकरमा इन्वेस्टमेंट औट फायनात्म कंपर्य निर्धिन

लामटड, 'डेअर हाऊस', क्र. 2, एन.एस.सी. बोस रोड. पॅरीज, चेन्नई - 600 001. तर्फे त्यांचे प्राधिकृत स्वाक्षरीकार

श्री. भाऊसाहेब दन् जाधव,

. श्रीम. रुपाली भाऊसाहेब जाधव, गऊसाहेब जाधव यांची पत्नी, ह. 123, मु/पो जत, सांगली बेहुल नगर जवळ, महाराष्ट्र-416404.

न नगर जनळ, महाराष्ट्र–416404. : 2 रे उत्तरवादी/ प्रस्ताचित पर (ए. क्र. 4826/2018 मधील 14.08.201 दिनांकीत आदेशानुसार मयत उत्तरवादीं कायदेशीर वारस नोंदीवर घेतलेले

... प्रन्थः इत्तरं राहण्यासाठी सन्माननीय मास्टर, मृद्धात उक व्यावालयासानी १३.06.2019 रोजी स. 10.30 राजि उत्तरं व्यावालयासानी १३.06.2019 रोजी स. 10.30 राजियाल आक्रात आहे, कृरचा सूचना प्रयाची आणि व्यक्तिशः किंवा समुप्देशकोमार्कत क्या तारखेस इत्तर रहाने, क्यूर केल्यास तुमक्या गैरहजेरीत खटल्याचा निर्णव केला आईल.

### PUBLIC NOTICE

Under instructions from my clients 1) Sm. Leafs as syawes Bhandsar (2) Harshall Salyavan Bhandsar (2) Harshall Salyavan Bhandsar (2) Harshall Salyavan Bhandsar (2) Harshall Salyavan Bhandsar (3) Heede Harshall Bhandsar (3) Harshall Salyavan Harshall Salyavan Salyavan (3) Harshall Salyavan Harshall Salyavan Harshall Salyavan Harshall Salyavan Harshall Salyavan Harshall Salyavan (3) Harshall Salyavan Harshall Salyavan Harshall Salyavan Harshall Salyavan Harshall Salyavan Harshall Salyavan (3) Harshall Salyavan Harshall Salyavan (3) Harshall Salyavan (4) Harshall Salya ated this 16th day of May 2019,

## FEDERAL BANK

**वाशी शाखा** ५१, अप्सरा अपार्टमेंट्स, सेक्टर १७, यासी, नवी मुंबई-४०० ७०३ १:०२२-२७८९१७२६/२७८९७०७१, फॅन्स :०२२-२७८९१७२७

हमार: EstrigifedenBlastic och ।
सोने कर्ज-विक्री सूचना
सर्व संबंधित आणि सर्वामा व्यवस्था कर्ज-विक्री सूचना
सर्व संबंधित आणि सर्वामायस्य वजनेता सूचना बाहरे देखात के थी, सोने दागिने हे खासील न्यूद सोने
कर्ज बातां वो क्रेक्टल खेंक कि, ज्या मृबंदी जाती सार्यक्रेक ताला आहेत, वे वियोधनास्त्रीत वकीत
आर्थत आणि वे खांचार सूचन पायन्त्री सिंगीयोज करणात्रा आलेने तोल स्तं पर्वत के काते समास
केने नाले त ने खांची विक्रीद्वारे १९८७५, २०९९ रोजी विजा त्यासूची विक्रमाय नेमार आहेत. खात्यांची सची

नाव	खाते क्र.	निव्यळ यजन (ग्रॅम)	कर्जाची मुदल रक्कम (रु.)
नसरिन आरिफ मोमिन	१३६९६१०००४२४१५	१२.५	११८००/-
नसरिन आरिफ मोमिन	१३६९६१०००४२४२३	3 %	48000/-
		****	And resident and the

दिनांक : १५.०५.२०१९

शब्दाचा आणि श्राच हड शाखा मुंबई / वाशी

SBFC समॉल बिझनेस फिनक्रेडिट इंडिया प्रा. लि.

ाभ्युशनस् फिनक्रेडिट इंडिया प्रा. वे वोत्तरीकृत कार्याच्यः वे (अर्थस् वे कंश्वर स्वास्त्र क्षा. वित) अभी कुर्ता है, प्रकार, अभी पूर्व, यून 'रन्टर्कर' एक्ट्री-११११ देश्वर है, क्षाच्याः, भी पूर्व, यून 'रन्टर्कर' एक्ट्री-११११ देश्वर है क्षाचाः १११९ देश्वर वे हिस्स केर्याच्या अभ्यायकेट com कार्याच्या आर्थाच्या क्रांकर स्वास स्वास केर्याच्या स्वास केर्याच्या

ह्मांकः बुद्धश्वरप्रम्मः । जाहीर सूचना प्य मोन्याच्या दागिन्यांचा लिलाव स्मॉल नतता सुचित करचात यो की, तात्व सोन्याच्या द्राणिन्यांचा तिताव स्मॉल विद्यानेत पिनक्रेडिट इंडिय . इसे २३ से, २०१९ रोजी स. १८,०० या. वात्री प्रात्वा, पता. स्मॉल विद्यानेस फिनक्रेडिट इंडिय स. एफ-२/ए-४, आदिती अपार्टसेंट, सेक्टर-९, मोतिमाला ज्येलरत्वचळ, पात्री, नवीं सुंबई ३३ येथे संप्यान योगा, आहे.

कर्मक.	अर्जक.	कर्जक.	अर्थक.	कर्म क्र.	अर्थक.
पीआर००६०७१८५	नीएलडीएम४८८८२	पीआर००५९४२५६	बीएसडीएस४०४४५	पीआर००६०८६४५	जीएसडीएस४८८९२
पीआर००६२४४६२	जीएलडीएम९१२९९	पीआर००५९४२६३	बीएलडीएस४०४४६	पीआर००६३७१३२	जीएलडीएस१०५३४७
पीआर००५८९२८१	जीरलडीएम३०५६०	पीआर००५९४२६५	श्रीएतडीएस४०४४७	पीआर००६१७७७५	जीरतडीरम८३०१७
पीआर००६०६७९४	जीएलडीएस४८८६०	पीआर००५८०९८५	बीएसडीएस०३८८८	पीआर००६०४६८९	जीवलडीएस४०५७८
पीआर००६२७३८८	जीएलडीएम९१३३७	पीआर००६३५३६४	बीएसडीएस१०५३२७	पीआर००६०६६६४	जीएसडीएस४०६०६
पीआस००५६३७८८	जीरतदीरम४०४३७	पीआर००६३५३६५	जीएलडीएस१०५३२६	पीआर००६०९०९६	जीरलडीएस४८९०२
पीआर००६०१९१०	जीवलडीवस४०५४९	पीआर००६३५७४७	बीएसडीएस१०५३३३	पीआर००६३०१०९	जीवलडीएस९१३८७
पीआर००६०१९१६	बीएसडीएम४०५५०	पीआर००५७९३३१	बीएसडीएस०३८६५	पीआर००६०७९५२	जीएसडीएस४८८८१
पीआर००६१२३६७	जीरलडीएम४८९३९	पीआर००६३५५३४	जीएलडीएस१०५३२९	पीआर००६११०४८	जीरलडीएस४८९३१
पीआर००६१२३७८	जीएलडीएस४८९४०	पीआर००६ २४४४५	जीएतडीएस११३००	पीआर००६२७७०७	जीवलडीएस९१३४२
पीआर००६१४१६४	जीएलडीएस८२९७४	पीआर००५१४११०	बीएलडीएस१०४१०	पीआर००६३५४९२	जीरलडीएम१०५३२८
पीआर००६३५१४१	जीरलडीएम१०५३२२	पीआर००६२७६००	जीएलडीएस <b>१</b> १३४०		

			ठामे		
पीआर००६२४७२४	जीएलडीएस८३२७३	पीआर००५७९३३७	जीएलडीएस०२४७१९	पीभार००६०४७९१	82058
पीआर००६०७२१८	जीएलडीएस४६०४८	पीआर००५१९७०९	जीएसडीएस४५१५६	पीआर००६३७१४१	जीवलडीएस१७७००
पीआर००५८०४६९	जीएलडी२४७४३	पीआर००५८८४४२	बीएसडीएम०३८५४९	पीआर००६२१६९४	जीएलडीएम८३२३४
पीभार००५८०४८३	जीएलडीएस०२४७४४	पीआर००५८१४९७	जीएलडीएस०३२३५५	पीआर००६२५११३	जीरलडीएस८३२७८
पीआर००५८०४८८	जीव्लडीव्स०२४७४५	पीआर००६३०१७८	बीएतदीएस१७६०४	पीआर००६१३७३१	जीवलडीएस५३२३१

पीआर००५८०९२०	जीएलडीएम२८४८५	पीआर००५९२३११	बीएलडीएस४०७२६	पीआर००५७४५१९	जीएलडीएम२३१७९
पीआर००५९१९२६	जीवलडीएस४७०४	पीआर००५९४२९६	बीएसडीएस४०८०८	पीआर००६२५०९२	जीवलडीएस०९०३५६
पीआर००६०३६०२	जीवलडीव्स५००२१	पीआर००५९४२९७	बीएलडीएस४०८०९	पीआर००६२२६५२	जीवलडीएस९०२६०
पीभार००५८०१९६	जीरतदीरम२८४५८	पीआर००६०८०५९	जीएलडीएस५०२४०	पीभार००६०६४२६	जीरलडीरस५०१६६
पीआर००५८१३९८	जीरलडीरस२८५०३	पीआर००६३६७३७	जीएतदीएस१००८४४	पीआर००५८१०१७	जीरतदीरम२८४८७
पीआर००६२२९९५	जीवलडीएस९०२६८	पीआर००६२२५६६	बीएसडीएस१०२५५	पीआर००५८१०९७	जीवलडीएस२८४९०
पीआर००६१११०१	जीरलडीएस५०३६८	पीआर००५७७७१	जीएतडीएस२८३६७	पीभार००६०९०८१	जीरलडीरस५०२७७
पीआर००६२०७८२	जीरलडीरम९०१७८	पीआर००५९४७९४	जीएतडीएस४०८१९	पीआर००५७५५५८	जीरलडीएस२८२७४
पीआर००५९६६११	जीएलडीएस४०८९२	पीआर००५७६९१०	बीएलडीएस२८३१९	पीआर००६२८२००	बीएलडीएम१०५०९
पीभार००५७९४८७	जीएलडीएस२८४२६	पीआर००५७६९१७	जीएलडीएस२८३२०	पीआर००५९२१६४	जीरलडीएस४०७१७
पीआर००५७५९७९	जीरलडीरम२८२८८	पीआर००५८३०१८	जीएतडीएस३३५५०	पीआर००५६६७४६	जीरलडीरस४०९००
पीआर००५७५१००	जीएसडीएस२८२५८	पीआर००६०३२१०	बीएलडीएस५०००१	पीआर००५९०२७६	जीएलडीएस४०६३१
पीआर००६२४७१०	जीएलडीएस९०३४६	पीआर००६३२४९३	जीएलडीएस१००५५८	पीआर००६०९५२७	जीएलडीएस५०२९१
पीआर००६३३४५२	जीवलडीएस१००६०७	पीआर००५९४२४२	जीएसदीएस४०८० <b>६</b>	पीआर००६०९६१९	जीवलडीएस०५०२९३
पीआर००६२१३२६	जीएलडीएस९०१९१	पीआर००५९३४४४८	बीएसडीएस४०७७५	पीआर००६१७९०७	जीवलडीएम८०१९८
पीआर००६११७२०	बीएसडीएस५०३९४	पीआर००५९८४५७	बीएसडीएस४०१८१	पीआर००६१५९४५	बीएलडीएम८०११४
पीआर००५७९९०७	जीएलडीएस२८४४६	पीआर००६००८७३	जीएतदीएस००४०८८३	पीआर००६३००४८	जीरलडीएस९०५८२
पीआर००५९२४५७	जीग्लडीरम४०७३३	पीआर००६३८४०५	बीएसडीएस१००८९८	पीआर००६३३७०१	जीवलडीएस१००६०६
पीआर००५९५५४७	बीएलडीएम०४०८४८	पीआर००६३०५१४	बीएलडीएस१८५१८	पीआर००६२८०५१	जीरलडीरस०९०५००
पीआर००६२०७६५	जीरतदीरम९०१७७	पीआर००६०७८२६	जीएलडीएस०५०२०१	पीआर००५८०३६२	जीरलडीएस२८४६५
पीआर००६३१०३०	जीवलडीएस९०६२०	पीआर००६२७८१७	बीएसडीएस१०४८५	पीआर००६३५७२३	जीवलडीएस१००८०३
पीआर००६३४५४२	जीरलडीरम१००७४६	पीआर००६३०२०८	जीएतडीएस१०५८८	पीआर००६०७७२८	जीरलडीएस५०२२०
पीआर००६२३२११	जीरलडीरम९०२७६	पीआर००५९५३११	जीएतडीएस४०८३६	पीआर००६२२१९४	99300

		डॉ	बियली	7	
पीआर००६१७१९८	जीएलडीएस८६१३१	पीआर००५९६३२६	बीएतडीएस४१७२५	पीआर००६१३१०९	जीरलडीएस८०२८५
पीभार००६३०४२०	जीएलडीएस०९३०४२	पीआर००६११५१६	जीएतडीएस८११२४	पीआर००६२३६०३	जीरलडीएस०८६३३६
पीआर००६२६४६२	जीएलडीएस८३१०५	पीआर००६२८५९७	बीएसडीएस१२१८१	पीआर००६१०३१३	जीवलडीएस५९४४३
पीआर००६१७५४२	जीएलडीएस८६१४३	पीआर००६३५३०१	बीएनडीएम०९८११३	पीआर००५८४९२१	जीएलडीएस३४३२७
पीभार००६१०३०६	जीएलडीएस५९४४२	पीआर००६१४३६०	जीएतडीएस०८६०२०	पीआर००६२९७०९	जीरलडीरस९३०२६
पीआर००५९४६५७	जीएलडीएस४१६८४	पीआर००५७९१६३	जीएतडीएस२६६९३	पीआर००६३५८९३	जीवलडीएस९८१४०
पीआर००६३८०३६	बीएलडीएम१७९९५	पीआर००५८४५४३	बीएनडीएम३४३१३	पीआर००६०८२५५	नीरलडीरस४७७३९
पीआर००६३३१८५	जीएलडीएम९३१२०	पीआर००६३०३८७	जीएतडीएस१३०४०	पीआर००६०९६२३	जीरतदीरम५९४१९
पीआर००५६२२६०	जीवलडीवस४१६५४	पीआर००६३७१५७	जीएसडीएस१८१७२	पीआर००६०९७५१	जीवलडीरस०५९४२६
पीआर००६०८९८४	जीएलडीएस५९३९९	पीआर००६२४९२९	बीएसडीएस०८६३६५	पीआर००६०६६२३	जीवलडीरस४७६९३
पीआर००६२०८६५	जीएलडीएस८६२४३	पीआर००६२४९३१	जीएतडीएस८६३६६	पीआर००६२१७७७	जीरतदीरस८६२७५
पीआस००५६८६०७	जीएलडीएस४१७७१	पीआर००६३६०२९	जीएतदीएस१८१४४	पीआर००६२४६६३	जीएलडीएस८६३६७
पीआर००६३६२१८	जीएलडीएस०१८१४६	पीआर००६३८३२१	बीएसडीएस१८००६	पीआर००५९२३४९	जीवलडीएस४१६५६
पीआर००६२१४०२	जीएलडीएस०८६२६४	पीआर००६००७०८	जीएतडीएस४१८१०	पीभार००६०७४४३	जीरतदीरस४७७२१
पीआर००६१७६३१	जीएलडीएस८६१४७	पीआर००५८९०९४	जीएतडीएस३४४३३	पीआस००६३०३१४	जीएलडीएस९३०३६
पीआर००६२२८६८	जीएलडीएस८६३१७	पीआर००६०१२१६	बीएलडीएस-१४०८		
पीआस००५८३४९०	जीरलदीरम३४२९३	पीआर००६०००६३	वीएतडीएस४१७९०		

अधिक माहितीसाठी कृपया स्मॉल बिझनेस फिनक्रेडिट इंडिया प्रा. लि. ला संपर्क साध

अधिक पार्थितीयारी कुरावा भारत स्वान्याः पर्वतंत्र क्रमांकः १८००१८०१२ (स्वान्य विक्रमेस प्रिकृतीयः इतिया प्रा. सि. कोगरवाही पूर्वसूचनेगियाव सिसान करणशा स्वान्याः क्रमाञ्चामध्ये प्रेरकार करणान्ये आणि /सिसान पुने कस्तान्याने / स्व सरमान्ये हक्ष रासूच ठेव

# The Mogaveera Co-operative Bank Ltd.

अधिकृत अधिकारी लक्ष्मी विलास बँक, क्षेत्रीय कार्यालय, मुंबई

ांत्, आणि प्रशासकीय कार्यालयः भारतः आणि प्रशासकीय भारतः एम. व्ही. एम. एक्क्वेज्ञालयः केम्पस मार्गं, अभित वीरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८ संसक्ते त्रासीतः स्थान-२२२-२६७६ ६०११/१००४४५६०१/१८०४८४८४३ ई.-मेलः recovery@mogaveerabank.com

### स्थावर मिळकतींची लिलाव विक्री

- 1		Correct mode o		an monder or	and mountains				
1	स्थावर मत्ता/	राखीव किंमत	इसारा अनामत	मिळकतीचे	निविदा उघडण्याची		कर्जदार/	थकीत कर्ज रक्कम	प्रस्ताव/निविदा सादर करण्याची
1	मिळकर्तीचे वर्णन	(रुपवात)	रक्कम (रुपवात)	निरीक्षण	तारीख आणि वेळ	आणि पत्ता	गहाणकारांचे नाव		तारीख, वेळ आणि ठिकाण
1	१. दुकान क्र. १३२, तळमजला, ए-विंग, ऑरचर्ड	₹.	₹.	२०.०६.२०१९	२१.०६.२०१९	दी मोगावीरा को- ऑपरेटिव्ह			मोहोरबंद निविदा/प्रस्ताव प्रशासकीय
1	मॉल रोड, ओआरएम प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी,	28,40,000/-	30,000/-	स. १०.०० ते	स. ११.०० वा.	चेक लि.,	(प्रोप्रा. श्री. अनिल	(रुपये एक कोटी सत्तेचाळीस	कार्यालय: ५ वा मजला, मोगावीरा
1	रॉयल पाल्म्स कॉम्प्लेक्स, आरे रोड, आरे मिल्क			सायं. ५.००		५ वा मजला, मोगावीरा भवन,	आनंद बंगेरा)		भवन, एम. व्ही. एम. एज्युकेशनल
1	कॉलनी, गोरेगाव (पूर्व)-४०० १०६ मोजमापित २४१			पर्यंत.		एम.व्ही.एम. एज्युकेशनल कॅम्पस			कॅम्पस मार्ग, ऑफ वीरा देसाई रोड,
	चौ.फूट (चटई) आणि ८० चौ.फूट (लोफ्ट)					मार्ग, ऑफ वीरा देसाई रोड, अंधेरी			अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८
1	गहाणदार : श्री. आनंद अनिल बंगेरा					(पश्चिम), मुंबई-४०० ०५८			येथे २०/०६/२०१९ रोजी किंवा
1	२. इंडस्ट्रियल गाळा क्र. ४, तळमजला, अमित स्मृती	8.	8,	१९.०६.२०१९		फोन क्रः २६७६ ६०११			पूर्वी सायं. ५.०० वा. पर्यंत प्राधिकृत
1	इंडस्ट्रियल इस्टेट, नवपर नाका, लोकमान्य	22,00,000/-	30,000/-	स. १०.०० ते				आणि एचएल/३३५)	अधिकाराऱ्यांकडे सादर करावेत.
- 1	शाळेजवळ, गाव खारी, भाईदर (पूर्व)-४०१ १०५			सायं. ५,००					
-1	मोजमापित ३७५ ची.फट (बिल्टअप) गहाणदार - मे.			पर्यंत.					

- तमा रहाजान्य (दशा) वाला क्यान कर कार्या है हैं।

   कार्याराम हो कहा के नहीं के महित हो कि कार्या महिता कार्या है हैं।

   कार्याराम हो कहा के नहीं के महिता कार्या है हैं।

   कार्या के मान कार्या है हैं।

   कार्या के मान के निर्देश कर कार्या है हैं।

   कार्या के मान के निर्देश कर कार्या है हैं।

   कार्या के मान के निर्देश कर कार्या है हैं।

   कार्या के मान के निर्देश कर के निर्देश कर कार्या है के निर्देश कर के निर्देश कर कर के निर्देश कर के निर्में के निर्देश कर के निर्में के निर्देश कर के निर्में के न

शांकः:१५/०५/२०१९ उकाणः:मुंबई

ठिकाण : मुंबई तारीख : १६.०५.२०१९

श्री. जगदीश आर. कोटियन मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी

### जाहीर नोटीस

स्त्र से, सम्मानिक पांत्रस्त, तालुमा व मिना स्त्र से स्त्री भी भी मानिक मिना से सिंदा से सिंदा में से प्राप्त के स्त्री से सिंदा में से प्राप्त के सिंदा में से प्राप्त के सिंदा में सिं

आहेर्बक्थक, त्या हु, त्या हु,

ाना नाद व्याचा. सही/-सिल्वेस्टर एम. कोरिय वकील उच्च न्यायाल

दिनांक: १६.०५.२०१९

### जाहिर नोटीस

माम जनतेस वा नोटीसीझरे कळविते की, म हार, ता. वसई, जि. पालचर वेधिल सं. नं. हि १/१ क्षेत्र २.२५.१ हे.आर. पो.ख. ०.१८.० मा मी जाहीदअली अहमट क्लेजने कर्

१५८/ इसे २६५ है आ तो है ज ८,८० नावित । १६८ नावित आंत्री स्वर्ण आंत्री मार्थी आवश्यों के एरेज पे प्राच्या के स्वर्ण के वित्र इसे प्राच्या प्रत्येश के एक एरेज पे प्राच्या के स्वर्ण के वित्र इसे प्राच्या के स्वर्ण के में हम्म एरेज में स्वर्ण के स्वर्ण के में स्वर्ण के स्वर्ण के में स्वर्ण के स्वर कायालयामध्य आपला हरकत वा तकार सवताप कागदगत्रासह नोंदवावी. व या मुदतीमध्ये कोणायी हरकत वा तकार न आल्यास माझे पक्षकार सदर खरेदी व्यवहार पुर्ण करतील म्हणुन दिली नोटीस. दि.१५,०५,२०१९ सही

सही/-अँड. अंजली रा. पाटील. अंड. अजला रा. पाटाल. पता:- साईनाय थाम, तुळीज रोड, गोल्डन ट्रेड सेंटरच्या समोर, अपना बेकरी जवळ, नालासोघारा (णू), ता. वसई, जि. पालबर मो.न. ९३२६४७०६६५.

ज्यां का साथ, अपनी करता जाने, तांचानायत ()

(ह) त्यां वर्डी, व्यावस्था में न सुरेक्ट २०५६ में ते न सुरेक्ट २०५६ में ते न सुरेक्ट २०५६ में ते न सुरेक्ट २०५६ में तांचानाय का जाने का निर्माण में तांचानाय के तांचा

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (भारत सरकारचा प्रप्रका)
(भारत सरकारचा प्रप्रका)
(म्रांग्ल्यून शिकारती औड लॉ ब्लास्टर
स्केल ऑफिस, मेंडुर्ड सेंट्ल इंटर-एम, १८ वा सतला, 'ई' लिंग, मेंकर टॉस, कफ पोड, मुंबई - ४००,००५, न्द्र: -०२०-१४० १७३३०, १९०७७३३०, © ओ.बी.सी

## कब्जा सूचना

(नियम ८ (१) अंतर्गत)

ज्याआर्थी.

सिम्मावासीआर हे ओसिहंदल ब्रेंक ऑपक क्रीमार्थ प्राप्तिकृत अधिकारी या नायाने सिम्बुविद्यादेशक के आँक क्रिमार्थ प्राप्तिकृत अधिकारी का स्वाप्तिकृत अधिकारी अधिकारी क्रिमार्थ है। स्वाप्तिकृत अधिकारी अधिकारी अधिकारी क्रिमार्थ है। है। स्वाप्तिकृति है। होता क्रिमार्थ है। होता क्रिमार्थ है। होता है। स्वाप्तिकृति है। होता क्रिमार्थ है। स्वाप्तिकृति होता है। होता क्रिमार्थ है। स्वाप्तिक स्वाप्तिक होता है। होता ह

तारखेमानु २० दिवसांत करणास सांगितते होते. सम्मेनी पत्तरेक कणास कर्न्द्रार अस्त्रीय उद्यानो, कर्ज्दार आणि सर्वसामान्य जनतेस चादुर्ते सूचना देण्यात पेते की, निम्मस्याक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा तथा त्यांत प्रदान करणात आलेल्या राजीया वास करून सद्द अस्ट्रिक्ट करना १३ (४) सहयानता सद्द एकोसीट स्वराज्या विवार अन्यये दिनांक १४ में, २०१५ राजी चेत्रता आहे

सहर एक्कांबेश्वरे एक्सप्या जिला ६ अवार्थ दिलाक १२ मी, २०१२ राजी शतात आहे. विकार अर्थर (अपवार्त) स्वीरा आणि स्वीरामाण्य कर्ताम स्वार्टी प्रसाद रिपाण कर्ता की व्यक्ति । सहर (विकार क्षिण क्षार्थ) स्वार्टी प्रसाद कर में आणि वह (विकार क्षार्थ) स्वार्टी मा अपवार्त्य अर्थित । कर्मांक वीव्याणाल आहे के स्वार्टित क्षार्थ के स्वीराम क्षार्थित प्रमाद आणि प्रमाद का अर्था है । १३ १/४० १/२०१२ रोजी आणिक स्वार्टीत स्वार्टित की प्रमाद का माणि प्रमाद का प्रमाद का अर्था है । इस्त्राप्त आणिक अर्थित है स्वार्टित के स्वार्टित के स्वार्टित का स्वार्टित का स्वार्टित माणिक स्वार्टित स्वार्टित स्वार्टित की स्वार्टित स्वार्टित की स्वार्टित स्वार्टित माणिक स्वार्टित स्वा

तारण मनांच्या भरणाकाता उपलब्ध चय्य-कर्जदारांचे तथ येघून घेतले जाते. परिशिष्ट : तारण मनेचा/महाण मिळकतीचा तपशील चरणांच्या तपशील

पारावष्ट : तारण असवा/। शहण मिळकताचा तपशाल सरायांच्या तपरावित्त १. अनित कुमार (पाचीव कुमार यांच्या द्वारे भेट) यांच्या नावे. पत्तरं इ. ३०९ आणि ३०१, कियाण हादिस् सीरायावा लि., पताँट इ. ५ आणि ६, सेक्टर -१४, ऋक (पश्चिम) की सुंबर - ४०० अपने १. इ. इ. संबीच कुमार नंदराल यांच्या नावे नीटणीकृत तक मतता, प्लॉट इ. १७, सेक्टर -२८

प्राधिकृत अधिकारी आणि मुख्य व्यवस्थापर

वाशी, नवी मुंबई - ४०० ७०५



### आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड

(पूर्वी आयडीएफसी बैंक लिमिटेड अभी जात) CIN: L65110TN2014PLC097792 नींवणीकृत कार्यालयः केआएस टॉर्स्स, ८ वा प्रकला, हरिटन रोड, भेटपेट, भेशई-६०० दू:: +९१ ४४ ४५६४ ४००० फॅनसः +९१ ४४ ४५६४ ४०२२.

(सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी

(सिक्युस्टारायुक्तमान अंड (स्वत-दुक्तान आफ फायानात्वाचल आस्त्र सं अंड एक्सेसमाद आफ सिक्युस्टा इंट्रेस्ट अंकिट, २०२० रूप का स्वतः १५१) अतानी सूचना । स्वतिन कर्वेद्धाः आणि सन्-कर्द्धार योगी आयद्योग्यक्षां फार्ट के सि. (एवं आयद्योग्यक्षा के सि विचिद्ध अगी आत्र कर्वान आस्त्रान स्वतः स्वतः अविक स्वतः स्वतः अविक स्वतः स्वतः कर्वे आध्यान स्वतः स्वति अविकार स्वतः स्वतः

34 ga	. कर्जखाते क्र.	कजांचा प्रकार	कर्जदाराचे नाव	१३ (२) सूचनेनुसार थकीत	स्चनची तारीख	तारण मत्तेचा तपशील
9	. १२८८६४४४	गहाण कर्ज	१. सुधाकर मदाता २. वरलक्ष्मी नरसय्या मारता	ক. ৩,২৭,५४६.৪২	२४/०४/२०१९	विल्हा प्रिस्ट्रार कार्यात्व दागे मधीत आर्थे उप-विस्ट्रार कार्यात्व भिवंडी च्या हरीती शिवंडी मित्रामुद्र सहराम गरिलेच्या स्तराम प्रतिकेच्या भिवंडी मित्रामुद्र सहराम गरिलेच्या भीते कानतार, विवंडी वेधे स्थित स. इ. ४ भारक प्रतिक्रित सांप्रकामिन न्यू कारी एम एस. इ. ४८८/१ धारक मोचमानिक अंद्र ३१६ थी. कुट (बिल्ट अप) प्यटर्ड क्षेत्र असातेत्वा १ त्या मजल्वातीत एक प्रतिक्रार सक्त ३०१३ थी. कुट मित्र अप) प्रतिक्रार

दुम्हाला याद्वरे सदर प्रकाशनाच्या तारवेगासून ६० दिखातं इत्त गरिन्य, प्रभार १, आणि त्यांचा मंत्रीत तारवेगासून पत्र व्यवस्था मंत्रीत स्वतः प्रकाशनाच्या तारवेगासून ६० दिखातं इत्त गरिन्य, प्रभार १, आणि त्यांचा मंत्रीतिक तारवेगासून विवास व्यवस्था स्वतः स्व

दिनांक : १६.०५.२०१९ ठिकाण : मुंबई आयडीएफसी फर्स्ट बैंक लि. पूर्वी आयडीएफसी बैंक लिमिटेड अशी ज्ञात

### e vedanta

### \_\_\_\_\_ वेदांता लिमिटेड

ग्राद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीचे खाली वर्णन रू. १/- दर्शनी मूल्य असलेले शेअर प्रमाणपत्र हे हर्बिले/गहाळ झाले आणि सदर सूचन क्रावानच्या तारखेपासून **१५ दिवसांच्या** आत **ना हरकत प्राप्त** न झाल्यास, आम्ही प्रतिलीपी शेअर प्रमाणपत्र वारी करू.

अनु. क्र.	फोलिओ क्र.	धारकाचे नाव	प्रमाणपत्र क्र.	विभिन्न क्र.		शेअर्सची सख्या	दर्शनी मूल्य
				पासून	पर्यंत		
3	एसजीएल१०६४१४	जितेंद्र शाह मुकेश शाह	८३३६५३	\de383338R	८६६३४३५४३	300	₹/-
۶.	एसजीएल११०२७४	जी.पी. करदीकर सुमन करदीकर	८३७११८	८६८१२९१४८	८६८१२९२६७	१२०	₹/-
₹.	एसजीएल१०२९४९	अविनाश गोविंद गोडबोले	C\$\$C\$\$	८६६४०२६००	८६६४०२७३९	\$80	₹/-

प्रेरणा हल कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

फॉर्म क्र. आवएनसी- २५ए पब्लिक कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये रुपांतर करण्यासाठी वृत्तपत्रात प्रकशित करावयाची जाहिरात

कस्तवभाषा आहरत क्षेत्रीय संचालक यांच्या समक्ष, काँपीरट अफेअस मंत्रालय पश्चिम क्षेत्र रूपनी (इन्कॉपीरान) नियम, २०१४ च्या निय्प ११ व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १' । कंपनी कायदा, २०१३ च्या प्रकरणी

अभाग मे. एनएसआयष्टल एक्सपोर्टस् लिमिटेड यांचा नोंदणीकृत पत्ता दलामल टॉवर, ऑफिस क्र. १०३, व्लॉक III, २११, नॉयन पॉर्टेट, मुंबई, महाराष्ट्र-४०००२१ यांच्या प्रकरणी ... अर्जदार

पूर्वेद, सहाया-१००० ०२ र पांच्या प्रकारी 
, ... अर्थेतर 
कारामां वारामां वार्वीदित कंपनीयण कारामां 
क्षेत्र कारामां वारामां वार्योद्ध 
क्षेत्र कारामां 
क्षित्र कारामां 
क्षेत्र कारामां 
क्ष्यामां 
क्षयामां 
क्ष्यामां 
क्षयामां 
क्ष्यामां 
क्ष्याम

शीबा मनिचन करिता व अशिलांच्या वतीने

शावा भानचन कारता च आशलाच्या चत संचालक डीआयएन : ०७३२३३४२ नॉदणीकृत पत्ता : दलासल टॉबर, ऑफिस क्र. १०३, ब्लॉक ॥, २११, निसन पॉईंट, मुंबई, महाराष्ट्र-४०० ०२१ दिनांक : १५,०५,२०१९ ठिकाण : मुंबई

मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट्सच्या न्यायालयामध्ये ४० वे न्यायालय, गिरागव, मुंबई जाहीर सूचना सी. सी. क्र. ४५/ लेक्कोळ/२०१९

मध्ये फ्रीट्झ ट्रासिस डीसिल्वा

१ए, पालोंजी मेंशन, कफ परेड, मंबई 800 004 ती मेडिकल ऑफिसर.

ती सेडिकल ऑफिस, शुरून्मुंबर्डण महापालिका मंडळ, डी तिमान, जोवान पुत्र केपाउंड, ग्रेट रोड, नाना चींक, मुंबर्ड - ४०० ००७.

... प्रतिवामी नाम अर्थ - ४०० ००७.

... प्रतिवामी नाम अर्थ | कि. १९ | कि अतरात मृत्युच्या नारणाकरणाकारता अज करण्यात आला आहे. सदर न्यायालयामध्ये दि, १०.०५.२०१९ रोजीच्या अर्जानुसार अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मयत व्यक्तीचे दि, १८ एप्रिल, २०१६ रोजी ७.१० वा. विभाग क्र. ईएमएस मध्ये ब्रीच कैंडी रुग्णालय येथे निधन झाले व जीआर. मुंबईच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित प्राधिकरणाकरिता अर्ज करण्यात आला व मयत अर्थात नावेलिनो तारेझिओ आला व मयत अथात नावीलना तारीक्षा इमित्त्वा द्रासिस डीसित्वा यांच्या मृत्यु प्रमाणपत्राकतिता जारी करण्याकतिता अर्जाकतिता स्विकृत करण्यात आला. जर कोणाही व्यक्तीस कोणतेही आक्षेप असल्यास प्रसिद्धी तारखोपासून ०८ दिवसांच्या आत न्यायालयामध्ये दाखल

करावे. माझी सही व न्यायाधिकरणाच्य शिक्क्यानिशी.

दि. १५ मे. २०१९ ज्युडिशीअल क्लर्क मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट्स, ४० वे न्यायालय, गिरगाव, मुंबई

IDFC FIRST Bank